



प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र, मुंबई आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली  
हवामानावर आधारीत कृषि सल्ला (रत्नगिरी जिल्हा)

(०२३५८) २८२३८७



अंक ४१/२०१८

दिनांक २२/०५/२०१८

कालावधी ५ दिवस

डॉ. सुभाष चव्हाण,  
विभाग प्रमुख,  
कृषिविद्या विभाग  
९४२२४३१०६७

डॉ. विजय मोरे,  
नोडल ऑफिसर,  
कृषिविद्या विभाग  
९४२२३७४००९

प्रा. विरेश चव्हाण,  
तांत्रिक अधिकारी,  
कृषिविद्या विभाग  
९४२२०६५३४४

मागील हवामान सावंत	
दि. १८/०५/२०१८ ते २२/०५/२०१८	
पाऊस (मिमी)	६.०
पाऊस (मिमी) १/१/१८ पासून	६.०
पाऊस (मिमी) (गेल्या वर्षी)	३६३३.५
कमाल तापमान (अं.से)	३३.४-३५.०
किमान तापमान (अं.से)	२२.५-२४.५
सकाळची सापेक्ष आर्द्रता (ः)	८७-९८
दुपारची सापेक्ष आर्द्रता (ः)	६८-७०
वाच्याचा वेग (किमी/तास)	४.०-७.९

हवामान पूर्वानुमान (२३/०५/२०१८ सकाळी ८:३० पासून २७/०५/२०१८ सकाळी ८:३० वाजेपर्यंत)						
हवामानाचे घटक	:	२३/०५	२४/०५	२५/०५	२६/०५	२७/०५
पाऊस (मिमी)	:	०	०	०	०	०
कमाल तापमान (अं.से)	:	३५	३५	३५	३६	३६
किमान तापमान (अं.से)	:	२७	२७	२८	२७	२८
मेघाच्छादन (ऑक्टा)	:	३	४	४	६	५
सकाळची सापेक्ष आर्द्रता (ः)	:	७८	७८	७७	७५	७५
दुपारची सापेक्ष आर्द्रता (ः)	:	४९	५३	५०	५५	५२
वाच्याचा वेग (किमी/तास)	:	००३	००८	००९	०१४	०१४
वाच्याची दिशा	:	नै.प.	नै.द.	नै.द.	नै.प.	नै.प.

### हवामान पूर्वानुमान कृषि सल्ला:

दिनांक २३ ते २७ मे, २०१८ पर्यंत अवकाश मेघाच्छादित राहिल. दिनांक २३ ते २७ मे, २०१८ पर्यंत वाच्याचा वेग ३ ते १४ किमी प्रति तास राहिल.

### कृषि सल्ला

पिक	पिक अवस्था	
भात	पुर्वतयारी	<ul style="list-style-type: none"> <li>भात पेरेणीसाठी गाढी वाफे तयार करताना प्रथम जमीन नांगरून ढेकले फोडावीत आणि प्रती चौरस मिटर १ किलो शेणखवत जमिनीत मिसळावे. जमिनीचा उतार लक्षात घेऊन, उंच निचन्याच्या जागी तलाशी १२० सें.मी. उंचीचे उतारानुसार योग्यत्या लांबीचे गाढीवाफे तयार करावेत. वाफ्यांना प्रती आर क्षेत्रास १ कि.ग्रॅ. युरिया व ३ कि. ग्रॅ. सिंगल सुपर फॉर्फेट द्यावे.</li> </ul>
भुईमुग	काढणी	<ul style="list-style-type: none"> <li>तयार झालेल्या भुईमुग शेंगांची काढणी करून शेंगा उन्हामध्ये ४ ते ५ दिवस चांगल्या वाळवाव्यात व वाळलेल्या शेंगांची संरक्षित ठिकाणी साठवण करावी.</li> </ul>
आंबा, काजू	फल्धारण आणि फले काढणी	<ul style="list-style-type: none"> <li>आंबा फल्धारणी काढणीची फले तयार झाली असून ती काढणीच्या अवस्थेत आहेत. तयार फले सकाळी दहाच्या अगोदर व दुपारी चारच्या नंतर झेल्याच्या सहाय्यान ८० ते ८५ टक्के पक्वतेला काढावीत. काढलेली फले साकाळी व उण्ठातेपासून बचाव करण्यासाठी सावलीत ठेवावीत.</li> <li>काढणी पण चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फल्धारणे संरक्षण करण्यासाठी काढणीनंतर लेगेच फले ५२° सें.अं. तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत आणि नंतर सावलीत वाळवावीत. काढलेली तयार फले पिकवण्यासाठी ती ६.५ मि.ली इंथ्रेल १० लिटर पाणी या द्रावणात ५ मिनिटे बुडवून नंतर सावलीत वाळवावीत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठांनी शिफारस केलेले कोरेगेटेड फायवर वॉक्सन्चा सहाय्याने आंबा फल्धारणी पैकंग करावी. शक्यतो आंब्याची वाहतूक गत्रीच्यावेळी करावी. फले काढणीच्या किमान ८ दिवस अगोदर झाडावर कोणतेही औपचंद फवास नये.</li> <li>पावसाच्या सुरुवातीला काजू आणि आंबा झाडांना खोडीकीलीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यासाठी बागेमध्ये प्रकाश सापल्याचा वापर करून जे किटकनाशक जमा होतील ते किटकनाशक मिश्रीत पाण्यात बुडवून नष्ट करून टाकावेत. तयेच खोडकीलीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ज्याठिकाणी प्रादुर्भाव झाला असेल त्याठिकाणी साल १५ मि.मी. पायशीच्या सहाय्याने काढून खोड किडीला मारून टाकावे. नंतर हा भाग क्लेरेपोयारीफॉस (२० टक्के प्रवाही) ५ मि. लि. लिटर या प्रमाणात द्रावण तयार करून प्रतीभाव भाग त्या द्रावणाने चांगला भिजवावा. तसेच क्लेरेपोयारीफॉस (२० टक्के प्रवाही) १० मि. लि. + ५० मि.ली. गॅकेल खोडकीलीच्या छिद्रामध्ये ओतावे.</li> <li>काजू वी तयार झालेली आहे. तयार झालेल्या बीयांची काढणी करून ती उन्हामध्ये योग्यप्रकारे वाळवावी.</li> <li>नवीन फल्धारण लागवड करण्यासाठी फल्धारणाच्या शिफारस अंतरानुसार खाल्डे खोडून तयार करावेत.</li> </ul>
नारळ/सुपारी	—	<ul style="list-style-type: none"> <li>सरासरी तापमानात वाढ झाल्यामुळे नारळाच्या बागेल ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.</li> <li>नारळावील मेंडाभुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी बागेमध्ये शेणखताच्या खड्यात दर दोन महिन्यांनी मिश्रील पैरंथिअॅन २ टक्के भुकटी मिसळावी.</li> <li>नारळावील सोंडया भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी खोडावर १ मिटर उंचीवर गिरमिटाच्या सहाय्याने १५ ते २० सें.मी. खोल तिरपे भोक पाडून त्यामध्ये २० टक्के प्रवाही त्यावाही आणि भोक मिशेंटच्या सहाय्याने बंद कावे.</li> <li>सुपारीवील कोळेगे हा बुरशीजन्य रोग असून त्याच्या नियंत्रणासाठी पावसाळा सुरु होण्यापूर्वी झाडावील वाळलेल्या झावल्या, शिंगुटे काढून पानांच्या बेचक्यात १ टक्का बोर्डी मिश्राणीची फवारणी करावी.</li> <li>कोळेगेचा यशस्वी नियंत्रणासाठी ०.३ टक्के एलिएट (फॉसिटील एल ८० टक्के पाण्यात मिसळणारी पावडर ३ ग्रॅम १ लीटर पाण्यात) या बुरशीनाशकाचे द्रावण सुपारी झाडांना मुळावरे पाच हप्त्यात देण्यात यावे. यासाठी सुपारी झाडाची अन्न घेणारी दोन मुळे निवडून त्याची टोके कापून घ्यावीत. वरील प्रमाणे बुरशीनाशकाचे द्रावण तयार करून प्रत्येकी १०० मि.ली. या प्रमाणात दोन ल्यास्टिक पिशव्यात भरून कापलेली मुळे पिशवीत व्यवस्थित बुडवून पिशव्या मुळाला बांधून घ्यावीत. सदरचे बुरशीनाशक पावसाळा सुरु होण्यापूर्वी द्यावे.</li> </ul>
भाजीपाला/लागवड		<ul style="list-style-type: none"> <li>भाजीपाला (वांगी, टोरंगी, मिरची व नवलकोल) पिकांमध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी ५ टक्के हेक्वाकोनझोल ५ मिली किंवा ८० टक्के पाण्यात मिसळणारी गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारवे.</li> <li>वेलर्वार्य भाजीपाला चिकित्सा कृषिविद्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टर ४ रक्षक सापले लावावेत.</li> </ul>
दुभती जनावरे/शेळ्या/कुकुटपालन	—	<ul style="list-style-type: none"> <li>जनावराना पाणी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी तसेच गोठायामध्ये हवा खेळती राहिल याची काळजी घ्यावी.</li> <li>जनावराना हिरव्या चाच्यासाठी बुझपर्गर्य व बहुवर्षीय वैरणीच्या पिकांची लागवड करावी.</li> <li>दुभत्या जनावरांना १ ते १.५ किलो खुराक, १५ ते २० किलो हिस्ती वैरवा चारा, २ ते २.५ किलो वाळलेला चारा व ३०० ग्रॅम खुराक प्रतिदिन दयावा.</li> <li>जनावरांचे येणाऱ्या पावसापासून योग्यते संरक्षण करावे.</li> <li>ब्रॉयलर पक्षाना पहिले तीन आठवडे त्यांच्या वजनानुसार ब्रॉयलर स्टार्टर व पुढे म्हणजेच चार-सहा आठवडयांपर्यंत ब्रॉयलर फिनीशर खाल्डे द्यावे.</li> </ul>
सुचना	—	<ul style="list-style-type: none"> <li>निरनिराळे किडी, रोग जास्त प्रमाणात आढळल्यास नजिकच्या कृषि विद्यापीठाचे केंद्र किंवा महागढूऱ्या सासनाचे कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.</li> </ul>